SPICE ISLANDS INDUSTRIES LIMITED

(Earlier known as Spice Islands Apparels Limited)

Regd. Office: Unit No. 3043-3048, 3rd Floor, Bhandup Industrial Estate, Pannalal Silk Mills
Compound, L.B.S. Marg, Bhandup (West), Mumbai – 400 078.

Tel.: +91 (22) 6740 0800, 2282 3128 Fax: +91 (22) 22826167, Email-id: sales@spiceislandsindia.com

CIN NO: L35101MH1988PLC050197

Date: July 24, 2024

To
The Manager (Listing)
Bombay Stock Exchange Ltd.,
25th Floor, Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Fort, Mumbai - 400 001

Script Code: 526827

Sub: Newspaper Notice in respect of prior intimation of 36th Annual General Meeting (AGM) of the Company under Regulation 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we enclose herewith notice published in the Newspapers (published in The Free Press Journal and Nav Shakti), issued to the shareholders of the Company in respect of prior intimation of 36th Annual General Meeting of the Company.

Thanking you,

Yours faithfully

For Spice Islands Industries Limited

Arti Lalwani Digitally signed by Arti Lalwani Date: 2024.07.24

(Arti Lalwani)
Company Secretary and Compliance Officer
Membership no. A59871

Place: Mumbai

NOTICE OF LOSS OF SHARE CERTIFICATES

The following Share Certificates of the Company have been reported as lost/misplaced and the holder of the said Share Certificates have requested the Company for issue o Duplicate Share Certificates. Lupincate Snare Certificates.

Notice is hereby given that the Company will proceed to issue Duplicate Share Certificates to the below mentioned persons unless a valid objection is received by the Company within 15 days from the date of publication of this notice and no claims will be entertained by the Company with respect to the original Share Certificates after the issue of Duplicate there of

of Duplicate there of.					
SI. No.	Shareholder (s) Name	Folio No.	Certificate no.	No. Of Shares	Distinctive nos.
1	Ismail Gulamabbas Fatehi		977	250	54401194-54401443
	Zainab Arif Lokhandwalla	BI0000026	4216	250	148369805-148370054
	Saema Noman Fatehi				

Any person who has/have a claim in respect of the said certificates should lodge Any person win has/have a claim in respect or the said certificates should lodge his/her/fiheir claim with all supporting documents with the Company at its Registered / Corporate Office. If no valid and legitimate claim is received within 15 days from the appearance of this notice, the Company will proceed to issue Duplicate Share Certificates to the person listed above and no further claim would be entertained from any person(s). For Bajaj Auto Little Date-23.07.2024 Bajaj Auto Ltd Complex Mumbai -Pune Road

Akurdi, Pune, Maharashtra, 411035 Company Secretary Mr. Rajiv Gandhi

PUBLIC NOTICE

SHARADCHANDRA DODAL (DECEASED Joint with VANDANA DODAL have ost/misplaced the share certificate no. 233 & 1776 bearing Distinctive nos. 331461 to 332960 & 23579224 to 23583723 in Folio No. D00741 held in the name o SHARADCHANDRA DODAL (DECEASED) .loint with VANDANA DODAL for 6000 equit shares of face value of Re.1/- paid up per share of Borosil Renewables Limited (Formerly Borosil Glass Works Limited) having Registered Office and 1101 Crescenzo G Block, Opp. MCA Club, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai - 400051 and have applied to the Company for issue of duplicate share certificate(s). Any person having claim/objection can write to the Company within 15 days from the date of publication of this notice, else the company will proceed to issue duplicate share certificate in my favour. Date: 24/07/2024 Place: MUMBAI

POSSESSION NOTICE

Whereas,

The undersigned being the Authorized Officer of SAMMAAN CAPITAL LIMITED (formerly known as INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED)(CIN: L65922DL2005PLC136029) under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice dated 99.05.2024 calling upon the Borrower(s) ERA REALTORS PRIVATE LIMITED, OMKAR REALTORS & DEVELOPERS PRIVATE LIMITED, BABULAL MULCHAND VARMA (GUARANTOR), GAURAV VISHNUKUMAR GUPTA (GUARANTOR), KAMALKISHORE GOKALCHAND GUPTA (GUARANTOR), TARACHAND MULCHAND VARIMA (GUARANTOR), RAJENDRA MULCHAND VERMA (GUARANTOR), VIKAS KAMALKISHORE GUPTA (GUARANTOR) to repay the amount mentioned in the Notice being Rs. 105,65,09,565/,09,565/, GRUPES One Hundred Five Crore Sixty Five Lakh Nine Thousand Five Hundred Sixty Five Only) against Loan Account No. \$000239704 as on 07.05,2024 and interest thereon within 60 days from the date of receipt of the said Notice.

The Borrower(s) having failed to repay the amount. Notice is hereby given to the Borrower(s) and the public in general that the undersigned has taken **Symbolic Possession** of the property described herein below in exercise of powers conferred on hin under Sub-Section (4) of Section 13 of the Act read with Rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 on **19.07.2024**. The Borrower(s) in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of SAMMAAN CAPITAL LIMITED (formerly known as INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED) for an amount of Rs. 105,65,09,565/- (Rupees One Hundred Five Crore Sixty Five Lakh Nine Thousand Five Hundred Sixty Five Only) as on 07.05,2024 and interest thereon.

The Borrowers' attention is invited to provisions of Sub - Section (8) of Section 13 of the Act in respect of time available, to redee the Secured Assets.

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY

Totalling 1007 unsold number of Unit(s) / Apartment(s) / Flat(s) / Structure(s) and having carpet area admeasuring 6,65,513 square feet and saleable area 11,27,966 square feet in the aggregate, plus future FSI / entitlements, if any used onto / generated out of the following land, together with proportionate number of car - parking spaces (on the ground floor / basement) allocated / to be allocated for the aforesaid Unit(s) / Apartment(s) / Flat(s), in the project currently named as "Omkar Altamonte and Signet", constructed / to be constructed on the following land together with the proportionate undivided share, right, title, interest and / or entitlements in the following Land, common areas and common facilities / apartities / apartit

1) Project Attamonte (following units)

B - 1811, B - 2311, B - 2311, B - 2411, B - 2811, B - 2911, B - 3011, B - 3111, B - 3111, B - 3311, B - 2207, B - 1209, B - 1210, D - 4201, D - 1006, D - 3906, D - 0702, D - 4904, D - 4905, B - 1602, B - 0302, B - 0902, B - 0903, B - 0603, D - 0904, B - 1701, B - 1001, B - 1002, B - 0602, B - 1403, B - 1102, B - 1303, B - 4401, B - 1302, B - 0802, B - 1502, B - 1402, B - 2803, B - 0901, B - 1005, B - 0811, B - 1706, B - 2711, B - 2901, B - 2902, B - 1306, B - 1202, B - 2111, B - 0703, B - 3711, B - 0401, B - 1007, B - 2611, B - 4301, B - 2602, B - 6606, B - 1407, B - 0711, B - 4102, B - 2010, B - 1806, B - 1807, B - 3711, B - 2511, D - 1105, B - 2802, B - 1410, B - 1802, B - 2601, B - 2506, B - 1507, B - 1710, B - 0801, B - 1902, D - 3106, B - 1909, B - 1910, B - 2502, B - 2806, B - 2807, B - 2101, B - 0506, B - 1411, B - 1411, B - 1411, B - 1411, B - 1402, B - 2007, B - 2006, B - 1909, B - 1910, B - 2502, B - 2806, B - 2807, B - 2601, B - 1411, B - 1411, B - 1408, B - 1401, B - 1806, B - 1401, B - 1802, B - 2006, B - 2006, B - 2006, B - 2007, B - 2007, B - 2007, B - 2007, B - 2008, B - 20 B - 2701, B - 2002, B - 0501, B - 1111, B - 1311, B - 1506, B - 1310, B - 0806, B - 2906, B - 1206, B - 2703, B - 0303, B - 0307, B - 0101, B - 2801, B - 0505, B - 0406, B - 1406, B - 22001, B - 1809, B - 2009, B - 0306, B - 1307, B - 0301, B - 0407, B - 1707
B - 2501, B - 2407, B - 2507, D - 1001, B - 1203, B - 2110, B - 1703, B - 0206, B - 1807, B - 0706, B - 2706, B - 1907, B - 0908
B - 1409, B - 0202, B - 0201, B - 2907, B - 1008, B - 1009, B - 2107, B - 0909, B - 0905, B - 3911, B - 2810, D - 0705, B - 0804 B -3002, B -2606, B -2503, B -0803, D -3103, B -0611, B -3006, B -0910, B -3203, B -3007, B -0403, D -1706, B -0704
B -2809, B -1705, D -0404, B -1806, B -0710, B -0904, D -2804, B -1505, B -1404, B -2201, B -0203, B -3003, B -0207
B -4501, B -0605, B -0604, B -3009, B -0503, B -0107, B -2003, B -1109, D -2604, B -0410, B -1810, B -0709, B -1405 B - 4501, B - 0605, B - 0604, B - 3009, B - 0503, B - 0107, B - 2003, B - 1109, D - 2604, B - 0410, B - 1810, B - 0709, B - 1405, B - 1903, B - 3611, B - 1004, D - 3405, B - 1803, B - 2103, B - 1704, B - 2406, B - 0509, B - 0510, B - 0404, B - 0609, D - 3204, B - 3411, B - 3010, B - 1103, B - 1205, B - 2206, B - 1211, B - 0304, B - 1106, B - 2605, B - 0805, B - 1905, B - 1906, B - 3107, B - 0309, D - 3605, B - 0310, B - 2106, B - 0103, D - 0301, B - 3102, B - 1611, B - 2203, B - 4411, D - 2701, D - 2706, B - 3103, D - 3805, B - 4109, B - 0106, B - 0305, D - 4506, B - 4405, B - 4306, B - 4206, B - 4105, B - 4606, B - 3706, B - 4403, B - 44103, B - 44103, B - 4405, B - 3903, B - 3503, B - 4607, B - 4205, B - 602, B - 3207, B - 1503, D - 4502, B - 1105, B - 3004, B - 1207, B - 0708, B - 1501, B - 3202, B - 3203, B - 1010, B - 0205, B - 0204, D - 4006, D - 4503, B - 2707, B - 1711, B - 1911, B - 0209, B - 1801, B - 1011, B - 0511, B - 2804, B - 1601, B - 2005, B - 2805, B - 1204, B - 3803, B - 2305, B - 1609, B - 2306, B - 1604, B - 2404, B - 2603, B - 2405, B - 2404, B - 3803, B - 2404, B - 2505, B - 3806, B - 0508, B - 1901, B - 3303, B - 4003, B - 4807, B - 2402, B - 1603, B - 2903, B - 4502, B - 2105, D - 4206, B - 0705, B - 1709, B - 3301, B - 3001, B - 3302, B - 3602, D - 4606, B - 1608, B - 3410, B - 2903, B - 4702, B - 3101, B - 3202, B - 3601, B - 3602, D - 4606, B - 1608, B - 3410, B - 2705, D - 3803, B - 4702, B - 3101, B - 3202, B - 3601, B - 3301, B - 4709, B - 3301, B - 4709, B - 3301, B - 3401, B - 3 B - 3210, B - 3001, B - 3001, B - 3602, B - 3602, D - 4606, B - 1608, B - 3410, D - 4703, D - 3301, D - 3701, D - 4803, B - 2705, D - 3801, D - 3801, B - 4709, B - 3804, B - 4710, B - 3801, B - 4804, B - 3810, B - 4804, B - 3810, B - 4804, B - 3810, B - 4804, B - 4805, B - 4805, B - 4804, B - 4804, B - 4805, B - 4804, B - 48 B - 3204, B - 3204, B - 3110, B - 3106, B - 3105, B - 3104, B - 3008, B - 3005, B - 2908, B - 2905, B - 2904, B - 2808, B - 2708, B - 2808, B - 28

B - 0102, B - 0104, B - 0105, B - 0111, B - 0608, B - 0504, B - 0211, B - 0411, B - 0408, B - 0409, B - 2102, B - 3205, B - 2505 B - 1308, D - 1203, B - 0911, B - 3201, B - 3704, B - 3705, B - 3804, B - 3805, B - 3904, B - 0807, B - 0707, B - 3206, B - 3306 B - 0808, B - 2604, B - 3905, B - 2108, B - 3108, B - 3708, B - 3808, B - 3908, B - 4108, B - 4208, B - 4308, B - 4408, B - 4408

B -3307, B -3902, B -4004, B -4304, B -4404, B -1309, B -0210, B -3809, B -3909, B -4209, B -5009, D -1702, B -2702 B -4801, B -4603, B -0610, D -0803, B -1702, B -0702, B -4601, B -4701. B-4801, B-4603, B-0610, D-0803, B-1702, B-6702, B-4601, B-4701.

2) Project Signet (following units)

A-1308, B-1701, A-1608, A-3105, A-1408, C-3208, A-2708, B-2709, B-2609, B-1002, A-0708, A-3208, B-1110, A-0807, B-1701, A-1605, C-1705, C-1706, A-1507, A-2005/2006, A-1807, A-1004, A-2007, A-1705, A-3004, B-2409, B-0902, C-2508, A-0301, A-1104, A-2505, B-2011, A-3006, A-3003, A-2008, A-1604, B-1510, A-1008, A-3104, B-2509, B-2903, A-1701, B-2904, B-1801, B-1109, B-1209, B-1612, B-1710, A-1003, B-2402, A-0904, B-0910, B-2711, C-1206, B-1001, A-3001, A-2302, A-2208, B-2403, B-3210, A-1201, B-2203, A-2301, C-3008, A-1107, A-6607, A-1208, A-0508, A-2907, A-3007, A-1703, A-0907, A-3307, B-1902, B-2611, B-1901, B-3311, B-2510, B-1609, B-0810, B-1310, B-1811, A-1908, B-1711, B-2311, A-3305, B-0611, B-1101, B-2009, B-1911, A-1704, B-1809, A-2507, A-2607, A-2404, B-1211, B-2013, B-1312, A-2702, A-1606, A-0908, A-1307, A-2001, B-2003, B-1903, B-1904, A-2308, B-1610, B-1211, B-0812, B-1201, B-1810, B-3109, C-0806, A-3306, C-2507, B-2002, B-2712, B-2713, A-1603, B-2502, B-2202, B-2511, B-2411, B-3201, B-1513, B-0816, A-1007, A-2002, A-1005, C-2405/2406, B-3103/3104, A-2205/2206, B-3003/3004, A-1702, A-3004, A-1603, B-2502, B-2202, B-2511, B-2411, B-3201, B-1513, B-0612, A-0201, A-2401, B-1603, B-1411, B-3301, B-0212, A-1305, C-1105, C-1707, A-1405, B-1409, C-1408, C-1507, C-0308, B-2501, B-2402, A-0408, C-2707, A-2604, C-2605/2606, B-3203/3204, A-2603, B-1501, B-2102, B-1009, C-2108, C-3108, A-0808, A-1503, C-0207, B-2404, A-1202, A-1205, A-1206, A-2903, A-3303, A-2108, B-3109, C-0707, C-3005, C-3405, C-3405, B-2503, A-0902, B-3010, B-2309, B-2504, A-1903, A-1508, C-1507, C-0308, B-2504, B-3013/3104, A-2205/2206, B-3003/3004, A-1702, A-2903, B-1501, B-2102, B-1009, C-2108, C-3108, A-0808, A-1503, C-0207, B-2604, C-2605/2606, B-3203/3204, A-2904, A-2904, A-2904, A-2904, A-2904, B-2041, B-2604, B-2003, A-2004, A-2904, A-2904, B-2401, B-2604, B-2003, B-1501, B-2504, A-1205, B-2504, B-2010, B-2504, B-2010, B-2504, B-2010, B-25 B-0513, B-1213, B-0511, B-1512, B-2712, B-2310, C-2305/2306, B-0309, B-2201, B-0/13, A-3203, A-1804, A-2005, A-2405, C-1605/1606, C-2205/2206, B-1003, A-2808, C-2208, C-2208, C-2208, C-2208, B-2013, B-2613, B-2613, B-2612, A-2805, C-1808, C-2907, B-1712, B-2213, C-0206, B-0610, A-2608, B-3211, B-0213, B-3202, B-3312, B-1703, B-1702, B-2312, B-1301, B-2301, A-0901, A-1803, B-1909, B-3102, B-2802, C-2107, C-0408, B-1303, B-2302, C-3305, C-0908, B-1813, B-2601, B-0209, B-2710, B-2610, A-1303, B-0711, A-2504, C-0807, A-0608, C-1905, A-3107, B-2413, B-1012, A-0202, B-1103, B-2303, A-1901, A-2701, C-1608, C-2005/2006, B-1602, A-3207, B-1803, A-0602, B-0712, A-2602, A-2601, A-2503, A-2107, C-1006, B-1412, B-1212, C-1308, C-1008, A-0507, A-0903, C-1607, A-3108, B-3302, B-2010, B-0903, C-2908, A-0208, B-8089, A-3005, B-3011, A-2402, B-2002, B-2003, B-C - 1008, A - 0507, A - 0903, C - 1607, A - 3108, B - 3302, B - 22010, B - 0903, C - 2908, B - 0809, B - 0809, A - 3005, B - 3017, A - 2408, B - 0907, A - 1101, A - 1902, B - 1713, A - 1102, B - 1912, B - 1401, B - 2012, B - 3111, C - 1805, B - 0512, B - 1910, B - 3110, B - 2809, B - 2902, B - 1010, C - 1908, A - 1108, A - 3008, C - 1508, B - 2001, A - 2704, A - 1708, B - 1913, B - 1102, A - 0308, A - 2106, B - 0710, A - 1002, B - 3309, A - 2004, A - 2706, A - 1504, A - 2908, B - 1504, A - 1404, B - 2911, B - 2101, C - 3105, B - 0911, A - 1906, B - 2410, A - 2905, B - 2604, B - 2603, A - 2906, A - 3206, A - 3205, A - 2303, B - 3001, B - 2702, B - 1611, C - 1205, C - 2506, C - 1907, C - 2307, B - 2211, B - 0912, B - 0913, B - 1111, C - 1108, A - 1808, B - 3009, C - 2407, B - 3209, C - 2007, A - 0707, C - 0608, B - 1502, B - 2212, A - 2408, B - 0709, C - 1407, A - 2105, C - 1506, B - 1812, B - 0919, A - 1506, B - 1511, C - 1505, C - 0606, A - 3308, B - 1709, B - 0511, B - 0310, B - 1210, B - 0409, B - 1311, A - 1106, A - 1405, B - 2324, A - 2328, B - 4308, C - 3708, B - 2324, A - 2308, B - 3304, B - 3308, B - 3 B - 0909, A - 1306, B - 1311, C - 1505, C - 0606, A - 3308, B - 1709, B - 0511, B - 0310, B - 1210, B - 0409, B - 1311, A - 1106, A - 1105, A - 1802, B - 1304, B - 2203, A - 3201, C - 2706, B - 3210, A - 1802, B - 3304, B - 2209, A - 3201, C - 1207, B - 2513, C - 2905, C - 2906, B - 2912, B - 1503, B - 0211, C - 2505, B - 3212, A - 0402, A - 0601, A - 0401, A - 1204, C - 2408, A - 2901, B - 1203, B - 3101, B - 0311, A - 1601, A - 1602, A - 2705, C - 1007, A - 1302, C - 1307, B - 2313, A - 1806, B - 2701, C - 2608, A - 2501, B - 2110, C - 2607, B - 2109, A - 1407, A - 2803, A - 2605, C - 0208, A - 0801, A - 3202, A - 1607, A - 1707, A - 1301, A - 2508, A - 2606, A - 2707, A - 1805, A - 3301, A - 3302, A - 1103, A - 1706, A - 2502, B - 1601, B - 2901, B - 0312, B - 2501, B - 0210, B - 0901, B - 3213, C - 3007, C - 3205, C - 3206, C - 3006, C - 0506, A - 0802, A - 0407, A - 1801, C - 3107, A - 2703,

ITEM - 1

All that pieces or parcels of land / properties as under together with all present and future FSI and all the present and / or future structures, buildings, furniture, fixtures, fittings, standing and / or plant and machinery installed / to be installed and / or constructed / to be constructed thereon and all the present and future rights, title, interests, benefits, claims, demands and / or entitlements of Omkar Realtors and Developers Private Limited and Era Realtors Private Limite

Land bearing Survey No. 280 and corresponding CTS Nos. 725, 789, 789/1 to 4, 790, 791, 803, 804 (part), 804/1 and 2, 805 (part), 805/7 to 70, 806, 806/1, 807, 807/1 to 11, 808 & 808/1 to 16 of Village Malad, totally admeasuring 19409,30 square meters or thereabout as per Property Card, situated at Malad (East), Taluka - Borivali, Mumbai Suburban District, in the registration Sub - district of Mumbai City and Mumbai Suburban, owned by Omkar Realtors and Developers Private Limited and jointly developed / to be developed by Omkar Realtors and Developers Private Limited and Era Realtors Private Limited, butted and bounded as follows ("Said Land"): -

by boundary of Kurar Village, property bearing CTS No. 810 Village Malad; North

by Road and property bearing CTS Nos. 717A, 726, 798, 801 and 802; by property bearing CTS Nos. 774A, 776, 785, and; East

West by property bearing CTS Nos. 811/A/7, 811/A/9, 811/E, 812 and 813.

A-1403, C-3207, B-1104.

All that pieces or parcels of land / properties as under together with all the present and / or future structures, buildings [forming part of the project currently called "Omkar Altamonte and Signet" but excluding all the rehab unit(s) in the rehab buildings (constructed / to be constructed) together with proportionate undivided share, right, title and / or interest in the following land], furniture, fixtures, fittings, standing and / or plant and machinery installed / to be installed and / o constructed / to be constructed thereon and all the present and future rights, title and / or interests, claims, benefits, FSI nd / or entitlements of the M/s. Omkar Realtors & Developers Private Limited and M/s. Era Realtors Private Limit

Land admeasuring about 44638.17 square meters owned by M/s. Omkar Realtors and Developers Private Limite comprised in and as under :

(I) CTS Nos. 811A/7 (pt) corresponding Survey No. 281 (pt) admeasuring about 1530.85 square meters. butted an ounded in the north by 811 (pt), west by 825, south by 821 & 813 and east by 810 & 805

(ii) CTS Nos. 812 and 813 corresponding Survey No. 273 (pt) admeasuring about 8924 square meters, butted and bounded in the north by 811A/7, west by 821, south by 814A/1 and east by 805, 784 & 839;

(iii) CTS Nos. 814A/1 to A/4 corresponding Survey No. 283, Hissa No.1/4 admeasuring about 2/ butted and bounded in the north by 812, west by 815 & 821, south by 815 and east by 841 & 783; (iv) CTS Nos, 821 (pt) corresponding Survey No. 282 (pt) admeasuring about 23072,97 square bounded in the north by 825 & 811A/7, west by 824, south by 820 & 823 and east by 813 & 814;

(v) CTS Nos. 824 corresponding Survey No. 284/1 (pt) admeasuring about 6828.20 square meters, butted and bounde in the north by 825, west by Western Express Highway, south by 823 and east by 821;
 (vi) CTS Nos. 844 corresponding Survey No. 283, Hissa No. 2/2 admeasuring about 1458.50 square meters, butted an

bounded in the north by 821, west by 821 (pt), south by 819 and east by 815 All of above land parcels, situated at Villag, southly of salue assigns by 15,
All of above land parcels, situated at Village Malad (East), Taluka Borivali, District Mumbai Suburban within the
Registration Sub - District and District of Mumbai City and Mumbai Suburban forming part of the slum rehabilitation scheme jointly developed / to be developed thereon by M/s. Omkar Realtors & Developers Private Limited and M/s. ERA

ITEM - 3

All that pieces or parcels of properties / structures / unit(s) / apartment(s) / flat(s) as under [forming part of the projecturently called "Omkar Altamonte and Signet" but excluding all the rehab unit(s) in the rehab buildings (constructed / to be constructed)] together with all the present and / or future structures, furniture, fixtures, fittings, standing and / or plant and machinery installed / to be installed and / or constructed / to be constructed thereon excluding with respect to rehab buildings and all the present and future rights, title, interests, claims, benefits, demands, FSI and / or entitlements of the M/s. Omkar Realtors & Developers Private Limited and M/s. Era Realtors Private Limited therein:

CTS No. 821 (part) corresponding Survey No. 282 (part) admeasuring about 5987.60 square meters, owned by Municipal Corporation of Greater Mumbai and butted and bounded in the north 811 A/7, west by 821 (pt), south by 821 (pt) and east by 821 (pt);

(ii) CTS No. 825 admeasuring about 5709 square meters, owned by Government of Maharashtra, butted and bour the north by 826, west by Western Express Highway, south by 824 & 821 and east by 811;

All in aggregate admeasuring about 11696.60 square meters, situated at Village Malad (East), Taluka Borivali, Distric All in aggregate admeasuring about 11090,00 square meters, situated at village maiad (cast), latuka borivali, instruct Mumbai Suburban within the Registration Sub - District and District of Mumbai City and Mumbai Suburban forming pal of the slum rehabilitation scheme jointly developed / to be developed thereon by M/s. Omkar Realtors & Developer Private Limited and M/s. ERA Realtors Private Limited.

> **Authorized Office** SAMMAAN CAPITAL LIMITED (Formerly known as Indiabulls Housing Finance Ltd.)

MOTILAL OSWAL

Motilal Oswal Home Finance Limited

CIN Number: - U65923MH2013PLC248741 Corporate Office: Motilal Oswal Tower, Rahimtullah Sayani Road, Opposite ST Depot, Prabhadevi, Mumbai-400025. Email: hfquery@motilaloaswal.com HOME LOANS Branch Office: Shreegi Tandle Arcade, 3rd Floor, Shivaji Chowk, Above Waman Hari Pethe Jewellers, Kalyan 421301.:- Pandurang Dagdu Jadhav - 9372704929 & Rakesh Manohar Kandare –9967337288

PUBLIC NOTICE FOR E-AUCTION CUM SALE

E-Auction Sale Notice of 15 Days for Sale of Immovable Asset(s) under the Securitisation and Reconstruction of Financia Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with provision to rule 8 and 9 of the Security Interes

Notice is hereby given to the public in general and to the borrowers/guarantors/mortgagors in particular, that the under mentioned property mortgaged to Motilal Oswal Home Finance Limited (Earlier Known as Aspire Home Finance Corporation limited) will be sold on "As is where is", "As is what is", and "Whatever there is", by way of "online e-auction" for recovery of dues and further interest, charges and costs etc. as detailed below in terms of the provisions of SARFAESI Act read with Rules 8 & 9 of Security Interest (Enforcement) Rules. 2002) through website motilaloswalhf.com"as per the details given below

Borrower(s) /	Demand Notice	Description of the		
Guarantor(s) / Loan Account	Date and Amount	Immovable property		
LAN: LXPEN00117-180054745	08-08-2023	Flat No.003, Ground	Reserve Price:	Date:
Branch: PEN	For Rs: 888373/-	Floor, A-Wing,	Rs.400000/-(Four Lakh	13-08-2024
Borrower: MAHESH MOHAN	(Rupees Eight	Satkirti Chs, Type-E,	Only)	11:00 Am
AROLKAR	Lac Eighty Eight Thousand Three Hundred Seventy	S.No.435/10, Nr. Rajendra Nagar, Mouje- Neral. Dist- Raigad.	EMD: Rs. 40000/-(Forty Thousand Only)	to 11:30 Am (with unlimited extensions of 5
	Three Only)	Maharashtra 410101	Last date of EMD Deposit:12-08-2024	minute each)

Terms and Conditions of F- Auction:

The Auction is conducted as per the further Terms and Conditions of the Bid document and as per the procedure set out therein. Bidders may visit to the Web Portal: https://BestAuctionDeal.com of our e-Auction Service Provider, M/s. GlobeTech Infosystems Private Limited for bidding information & support, the details of the secured asset put up for e-Auction and the Bid Form which will be submitted online. The interested buyers may go through the auction terms & conditions and process on the same portal and may contact to Pandurang Dagdu Jadhav 9372704929 & Rakesh Manohar Kandare 9967337288, details available in the above mentioned Web Portal and may contact their Centralised Help Desk: +91 98100 89933, +91 124 44 70 855, E-mail ID: Care@BestAuctionDeal.com

Place: PEN (MAHARASHTRA) Date : 24.07.2024

Authorised Officer
Motilal Oswal Home Finance Limited (Earlier Known as Aspire Home Finance Corporation limited)

यूनियन बैंक Union Bank

মাবন অথকাৰ কা অঞ্চল A Government of India Undertaking
REGIONAL OFFICE, MUMBAI THANE: Dhanlaxmi Industrial Estate, Gokul Nagar, Near Navnit Motors, Thane (West)-400 601 Maharashtra. •Tel. No. (022) 2172 1145 (D) / 1746 / 3741 •Fax No. (022) 2172 1611 •Website: www.unionbankofindia.co.in

POSSESSION NOTICE [Rule 8 (1)] [For Immovable Property]

WHEREAS the undersigned being the Authorized Officer of Union Bank of India under Secuitisation and Reconstruction of Financial Assests & Enforcement of Security Interest Act, 2002 (54 of 2002) and in exercise of the powers conferred under Sec. 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice dated mentioned below under Sec. 13(2) of the said Act calling upon you being the borrowers (Names mentioned below) to repay the amount mentioned in the said notice and interest thereon within 60 days from the date of receipt of the said notice. The borrowers mentioned herein below having failed to repay the amount, notice is hereby given to the borrowers mentioned herein below and to the public in general that the undersigned has taken Possession of the property described herein below in exercise of powers conferred on me under sub-Sec. (4) of Sec. 13 of the Act read with Rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002. The borrowers mentioned here in above in particular and the public in general are hereby cautioned not to deal with said property and any dealings with the property will be subject to the charge of Union Bank of India for an amount as mentioned herein under & interest thereon.

Sr. No.	Name of the Borrower(s) / Guarantor(s) & Branch Name	Description of Secured Assets (Immovable Property)	Demand Notice Date & Amount	Date of Possession
01	Borrower:- M/s. 640 Gym. Prop. Suprim Dinesh Meshram AND Mr. Dinesh Daulatrao Meshram	Flat No. B-204, 2 nd Floor, B Wing, Serena "B" Building, Casa Bella Complex, Dombivili (E), Village: Katai, Taluka: Kalyan, District:	₹ 14,11,577.70 (Rs. Fourteen Lakhs Eleven Thousand Five	20.07.2024 (POSSESSION)
	Dombivali Branch	Thane.	& Paise Seventy Only)	
02	Borrower:- Suprim Dinesh Meshram AND Mr. Dinesh Daulatrao Meshram	. ,,	₹ 6,96,623.40 (Rs. Six Lakhs Ninety Six Thousand Six	20.07.2024 (POSSESSION)
	Dombivali Branch	Taluka : Kalyan, District : Thane.	Hundred Twenty Three & Paise Forty Only)	

Place: Thane, Maharashtra. Date: 20.07.2024

Authorized Officer **Union Bank of India**

SYMBOLIC POSSESSION NOTICE

Ranch Office: ICICI Bank Ltd., Office Number 201- B, 2nd Floor, Road No. 1 Plot No. B3, WIFI IT Park, Wagle Industrial Estate, Thane, Maharashtra- 400604

The Authorised ICICI Bank Officer under the Securitisation, Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of the powers conferred under section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, issued Demand Notices to the borrower(s) mentioned below, to repay the amount mentioned in the Notice within 60 days from the do receipt of the said Notice.

Having failed to repay the amount, the Notice is issued to the borrower and the public in general that the undersigned has taken symbolic possession of the property described below, by exercising powers conferred on him/her under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said rules on the below-mentioned dates. The borrower in particular and the public in general are hereby cutioned not to deal with the property.

Sr. No.		Borrower(s)/ Loan Date of Symbolic Possession		Name of Branch	
	Ganesh Trading Company/ Ashok Devichand Patawa/ Shitalkumar Ashok Patawa/' 095405003404	Property No.1:- Flat No.B-5, 2nd Floor, Building B, Saraswati Society, Milkat No.50909/11, Gram Panchayat No.421A/11, Survey No.268/A/5A/4, Sawaleram Market, Village Narayangaon, Taluka Junnar, Dist. Pune, Maharashtra 410503/Property No.2:- Shop Nos.A11 & A12, Ground Floor, Sahkar Market, Gram Panchayat Milkat No.1030/15, (Old No.902/15), Survey No.296/7 (Old S. No.268/5B) and Survey No.296/12 (Old S. No.268/6), Ward No.5, Pune Nashik Road, Village Narayangaon, Taluka Junnar, Dist. Pune, Maharashtra- 410503/July 18, 2024	Date of Demand Notice/ Amount in Demand Notice (Rs) March 14, 2024 Rs. 31,11,441,00/-	Pune	
	Sarvottam Agencies/ Udit Barde/ Nitin Joshi/ Dilip Sangave/ Shrikant Rajhans/ Sushma Sangave/ Namrata Rajhans/ Gauri Joshi/ Annappa Sangave/ 624005018403 & 624055000703	Survey No.75/5/B (Plot No.1), Chandradeep Niwas, Sadguru Nagar, Near Kalikadevi Temple, Mouje Khadgaon, Taluka & Dist. Latur, Maharashtra- 413512/ July 18, 2024	March 27, 2024 Rs. 63,41,245,00/-	Pune	
3.	Aaradhya Milk Trading Company/ Rushikesh Ramsingrao Deshmukh/ Pooja Rushikesh Deshmukh/ Mansing Ramsing Deshmukh/ 034105009130	Row House No.18, Shri Radhika Vihar, Gat No.16/2, Plot No.12 to 15, Pragati Nagar, Ausa Road, Village Wasangaon, Dist. Latur, Maharashtra- 413512/ July 18, 2024	February 13, 2024 Rs. 88,19,314,00/-	Latur	
1.	M/S. Amrut Enterprises/ Mr. Vinod Amrutrao Tambhale/ Monali Vinod Tambhale/ '000551000171	Flat No.A-211, Second Floor, Aapla Ghar Sanaswadi, Phase-2, Survey No.175, 176, 165, 181 & 183, Mouje Village Dingrajwadi, Taluka Panchayat Samiti Shirur, District Pune, Maharashtra- 412215/ July 18, 2024	August 18,2023 Rs. 73,57,026.00/-	Pune	
j.	Radheshyam Mangilal Lohar & Premdevi Radheshyam Lohar- LBMUM00006500774 & LBNMU00002447433 & LBTNE00006013334	Flat No.201, 2nd Floor, Chetan Apartment Plot No.47/20 Sector 20B, Ges Airoli , Near Ganesh Temple, Navi Mumbai- 400708/ July 18, 2024	December 14, 2023 Rs. 27,59,158/-	Mumbai	
ò.	Aasim Nayim Maner & Nayim Babu Maner- LBSLI00005535344	Flat No. S- 3 and S- 4, 2nd Floor, A. R. Plaza, Municipal Milkat No. G.B. 1495/11 & G.B. 1495/12, Plot No.1, Survey No.259 / 1 / 2, Vibhag No.2 / 1, Mouje Malkapur, Taluka Karad, Elite Class, Maharashtra, Satara- 415110/July 18, 2024	February 15, 2024 Rs. 32,71,179,99/-	Sangli	
	Mr. Praveen Godhumal Kishnani & Mrs. Khushi Kishnani, Mr. Godhumal Naraindas Kishnani, Mrs. Kamla GodhumalKishnani & Mr. Praveen Godhumal Kishnani (HUF)- LBMUM00005450867	Flat No. 1402, 14th Floor, In the Building Known as Eagleton at One Hiranandani Park, Ghodbunder Road, Thane, Constructed on Piece & Parcel of Land Bearing Survey/Hissa No.99/1, 100, 113, 114/3 and 114/8, Corresponding New Hissa No. 99/B, Corresponding New Survey Hissa No. 99/2 Situated at Village Kolshet, Within the Limit of Municipal Corporation Thane, Taluka & District Thane, Registration Sub-District & District Thane, Maharashtro/ July 18, 2024	January 18, 2024 Rs. 11,82,612/-	Mumbai	
3.	Khalil N Shaikh & Shabana Khalil Shaikh- LBPVL00005900072 & LBRGD00005837356 & LBRGD00005847410	na Khalil Shaikh- 00005900072 & Mumbai, Maharashtra, Raigad- 410208/ July 18, 000005837356 & 2024		Panvel	
)_	Hitendra Chandrakant Gurav & Vaishali Hitendra Gurav- LBDHU00006456307 & TBDHU00006437967	i Colony, Survey No.172 / 1, Kasbe Nandurbar, Maharashtra, Nandurbar- 425412/ July 19, 2024 6307 &		Dhule	
0.	Shyam Ramesh Sonar & Gaytari Sham Sonar- TBDHU00006664027 & LBNDB00006110204 & LBJLN00006167482	City Survey No.2105/ 2 Paiki, East Side Part, Baba Ganpati Road, Maharashtra, Nandurbar- 425412/ July 19, 2024	April 06, 2024 Rs. 27,87,869/-	Dhule	
1.	Dharamshi B Bera & Prabhu Bechara Bera- LBMUM00005312989 & LBMUM00005075688 & LBMUM00005075693	Flat No. 206, 2nd Floor, "Amar Prem Apartment", Near Gima Tower, Plot No.95A, Sector- 10, Village Taloje- Panchnand, Tal- Panvel, Raigad- 410206/ July 18, 2024	March 26, 2024 Rs. 29,30,369,88/-	Mumbai	
2.	Reshma Sunil Kadam & Sunil Tukaram Kadam- LBMUM00003923539	Flat No.402, 4th Floor, Shree Sai Villa, Plot No.11 & 12, Sector-10, Kopra- Kharghar, Taluka Panvel, Near By Hyundai Showroom, Navi Mumbai, Raigad- 410210/ July 18, 2024	April 01, 2024 Rs. 15,75,991,9/-	Mumbai	
_			A ::: I 0.4 202.4	N de con la sui	

The above-mentioned borrowers(s)/guarantors(s) is/are hereby issued a 30 day Notice to repay the amount, else the mortgaged properties will be sold after 30 days from the date of publishing this Notice, as per the provisions under Rules 8 and 9 of Security Interest (Enforcement) Rules 2002.

13. Kumjai Farms Limited & Jitendra Sudam Kulkarni & Gayatri Jitendra Sudam Kulkarni & Gayatri Jitendra Kulkarni LBMUM00006087216 Kalkarni LBMUM00006087216 Kalkarni Kulkarni Kulkarni Kulkarni Kulkarni Kulkarni Kalkarni Kalkarni

Sincerely Authorised Signatory For ICICI Bank Ltd.

April 04, 2024 Mumbai

98,35,046/-

SPICE ISLANDS INDUSTRIES LIMITED

(Earlier known as Spice Islands Apparels Limited)
Regd. Office: Unit 3043-3048, 3rd Flr, Bhandup Industrial Estate Pannalal Silk Mills Compd, L.B.S. Marg, Bhandup-W Mumbai 400078, Phone: 022- 6740 0800 Email: sales@spiceislandsindia.com, CIN: L35101MH1988PLC050197.

NOTICE

The 36th Annual General Meeting (AGM) of the Members of Spice Islands Industries Limited (earlier known as Spice Islands Apparels Limited) will be held on Monday, August 19, 2024 at 11.30 a.m. through Video Conferencing / Other Audio Visual Means (VC/OAVM) in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 (Act) and the Rules thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with the applicable circular on the matter issued by the Ministry of Corporate affairs (MCA) and Securities Exchange Board of India (SEBI) from time to time to transact the businesses set out in the notice calling the AGM Members attending the AGM through Video Conferencing / Other Audio Visual Mean

(VC/OAM) shall be reckoned for the purpose of Quorum under Section 103 of the Act. In compliance with the aforesaid circular, the Notice of the AGM and the Financial Statement for the Financial Year 2023 - 24 along with the Reports of the Board of Directors and the Auditors and other documents required to be attached therete (collectively referred as Annual Report) will be sent only by email to the members of the Company whose email addresses are registered with the company / Registrar and Share Transfer Agent (RTA) or Depository Participants (DP). The aforesaid documents will also be available on the website of the Company at www.spiceislandsapparelslimited in and the stock exchange where the shares of the Company are listed i.e. BSE Limited at www.bseindia.com and Central Depository Services (India) Limited at www.evoting.cdslindia.com.

The Company is pleased to provide its members with the facility to exercise their rights to

vote on the agenda items as stated in the notice of the Annual General Meeting by electronic means and the business may be transacted through the e-voting services provided by Central Depository Services (India) Limited (CDSL). Additionally the company is providing the facility of voting through e-voting system during the AGM (evoting). Detailed procedure for remote e-voting/e-voting at the AGM has been provide in the Notice of AGM which will be sent by e-mail shortly.

The Manner of registering / updating email address as well as Bank details for receivin the Annual reports and Dividends when declared through Bank transfer is as under:

For shares held in physical mode: The Shareholders shall send an email to the compan

at khedekar@spiceislandsindia.com or RTA at rnt.helpdesk@linkintime.co.ii mentioning the Registered Folio Number and email address, self-attested copy of the pan card, address proof (aadhaar card/ voter id card/passport/utility bill) and contac number, bank account particulars — 1. Bank Name and Address 2. Bank Accoun Number 3. IFSC Code 4. MICR number 5. Cancelled Cheque Leaf. For shares held in demat mode: The Shareholders to contact their DP and register the

email address and Bank account details in the demat account as per the

Members are requested to carefully read at the Notes set out in the Notice of the AGN and instructions for joining the AGM, manner of casting vote through for remote e-votin /e-voting during at the AGM.

lease write to the Company for any assistance in the matte For Spice Islands Industries Limited Place: Mumbai

Dated: July 24, 2024 Company Secretary and Compliance Office Membership no. A5987

Indian Overseas Bank

(Arti Lalwani



Thane Branch (0089) Arjun Tower, 1st Floor, Gokhale Road. Naupada. Thane. PIN-400602, Maharashtra Tel. 022-25408989 / E-mail: iob0089@iob.in

(APPENDIX IV) POSSESSION NOTICE (for immovable property) [(Rule 8(1)]

The undersigned being the Authorized Officer of the Indian Overseas Bank under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a Demand notice dated 04.01.2024 calling upon the borrowers Mr. Lavkush Rameshchandra Tripathi and Mrs. Sughara Devi C/O Room No. 401, Jivdani Darshan Apartment, Sahkar Nagar, Virar East, Palghar-401305 (hereinafter referred as "borrowers")to repay the amount mentioned in the notice being to Rs. 21,49,743.16 (Rupees Twenty One Lakhs Fourty Nine Thousand Seven Hundred Fourty Three and Sixteen Paise Only) as on 04.01.2024 with further interest at contractual rates and rests, charges etc till date of realization within 60 days from the date of receipt of the said notice.

(1) The borrowers having failed to repay the amount, notice is hereby given to the borrowers and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him / her under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said Rules on this 20th day of July of the year 2024.

(2) The borrowers in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of Indian Overseas Bank for an amount of Rs. 21,49,743.16 (Rupees Twenty One Lakhs Fourty Nine Thousand Seven Hundred Fourty Three and Sixteen Paise Only) as on 04.01.2024 with interest thereon at contractual rates & rests as agreed, charges etc., from the aforesaid date mentioned in the demand notice till date of payment less repayments, if any, made after issuance of Demand Notice. The dues payable as on the date of taking possession is Rs. 22,61,343.16 (Rupees Twenty Two Lakhs Sixty One Thousand Three Hundred Fourty Three and Sixteen Paise) as on 15.07.2024 payable with further interest at contractual rates & rests, charges etc., till date of payment.

(3) The borrowers attention is invited to provisions of Sub-section(8) of the Section 13 of the Act, in respect of time available to them, to redeem the secured assets.

Description of the Immovable Property

Flat No. C-304, on the 3rd Floor, adm. 518.18 sq.ft. (Carpet Area), Building No. 03, to be known as "Adore Homes", situated at Sarpada Genesis MIDC Road, Padgha, Umroli (East), Palghar-401404, Village-Padghe, Taluka-Palghar, District-Palghar, within the local limits of Padaghe Grampanchayat.

Date: 20.07.2024

Authorised Officer Indian Overseas Bank

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that under instructions from our clients. (i) we are investigating (A the title of (1) Kulin Javantilal Kothari and (2) Minaxi Kulin Kothari, both having address at /ictor Villa, 3rd floor, 5 Babulnath Road, Mumbai – 400007 collectively representing th entire shareholding of Jayant Urmi Properties Private Limited, a private limited compar ncorporated under the Companies Act, 1956 deemed incorporated under the Companie Act, 2013, having its registered office at 8 Victor Villa, 3rd floor, 5 Babulnath Road, Mumba 400007 ("Company"), to the fully paid up equity shares of Rs. 10/- (Rupees Ten only) each of the Company (more particularly described in the First Schedule hereunder written ("Shares") and (B) the title of the Company to the property (more particularly described in the Second Schedule hereunder written) ("Property"), subject to the rights of the existing

Any person or persons having any claim, demand, share, right, title and/or interest of an ature whatsoever in the undermentioned Shares and/or the Property or any part there by way of any agreement, sale, transfer, mortgage, charge, lien, encumbrance, gif equest, release, exchange, easement, right, covenant and condition, tenancy, right o cy, assignment, lease, sub lease, leave and license, partnership deed, use session, partition, trust, inheritance, outstanding taxes and/or levies, outgoings aintenance, attachment, injunction, decree, order, award, lis-pendens and/or by virtue of the original documents of title being in their possession/custody or otherwise in any manne wsoever and whatsoever are required to make the same known in writing, alongwith certified true copies of documentary proof, to the undersigned, having their office at 2nd floor, Bhagyodaya Building, 79, Nagindas Master Road, Fort, Mumbai - 400023, within fourteen (14) days from the date hereof, otherwise the and the same shall be considered as waived.

THE FIRST SCHEDULE ABOVE REFERRED TO:

	Description of or	iuico	
Sr. No.	Shareholder's Name	No. Of Shares Held	Ledger Folio No.
1)	Kulin Jayantilal Kothari	9,000	4
2)	Minaxi Kulin Kothari	1,000	2
	Total	10,000	

THE SECOND SCHEDULE ABOVE REFERRED TO: **Description of the Property**

easehold land admeasuring 1004.15 square meters [917.05 square meters (as pe roperty register card)] bearing Plot No. 93 of the Gamdevi Estate and bearing New Surve No.7306 (part) corresponding to Cadastral Survey No. 418 of the Malabar and Cumball

Hill Division alongwith the structure standing thereon and known as "Victor Villa", lying

eing and situate at Babulnath Road, Mumbai – 400007, and bounded as follows by Plot bearing Cadastral Survey No. 417; On the East : by Plot bearing Cadastral Survey No. 407;

On the South: by Plot bearing Cadastral Survey No. 419; and On the West : by Babulnath Road

Dated this 24th day of July, 2024.

Yours truly. FOR M/S. MARKAND GANDHI & CO.

Advocates & Solicitors

मागणी सूचना

(Earlier known as Spice Islands Apparels Limited) Regd. Office: Unit 3043-3048, 3rd Flr, Bhandup Industrial Estate Pannalal Silk Mills Compd. L.B.S. Marg. Bhandup-W Mumbai 400078, Phone: 022- 6740 0800 Email: sales@spiceislandsindia.com, CIN: L35101MH1988PLC050197.

NOTICE

rear Members,

The 36th Annual General Meeting (AGM) of the Members of Spice Islands Industries

Limited (earlier known as Spice Islands Apparels Limited) will be held on Monday

August 19, 2024 at 11.30 a.m. through Video Conferencing / Other Audio Visual Means

(VC/OAVM) in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013

(Act) and the Rules thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with the applicable circular on the matter issues by the Ministry of Corporate affairs (MCA) and Securities Exchange Board of India (SEBI) from time to time to transact the businesses set out in the notice calling the AGM Members attending the AGM through Video Conferencing / Other Audio Visual Means (VC/OAVM) shall be reckoned for the purpose of Quorum under Section 103 of the Act. In compliance with the aforesaid circular, the Notice of the AGM and the Financia

Statement for the Financial Year 2023 - 24 along with the Reports of the Board of Directors and the Auditors and other documents required to be attached theret Directors and the Auditors and other occurrents required to be attached infector (collectively referred as Annual Report) will be sent only by email to the members of the Company whose email addresses are registered with the company / Registrar and Share Transfer Agent (RTA) or Depository Participants (DP). The aforesaid documents will also be available on the website of the Company at www.spiceislandsapparelslimited.in and the stock exchange where the shares of the Company are listed i.e. BSE Limited at www.besindia.com and Central Depository Services/Indial\timited at www.vebrindia.com Services (India) Limited at www.evoting.cdslindia.com.

 The Company is pleased to provide its members with the facility to exercise their rights to vote on the agenda items as stated in the notice of the Annual General Meeting by electronic means and the business may be transacted through the e-voting services. provided by Central Depository Services (India) Limited (CDSL). Additionally the company is providing the facility of voting through e-voting system during the AGM (e-voting). Detailed procedure for remote e-voting / e-voting at the AGM has been provided

in the Notice of AGM which will be sent by e-mail shortly.

The Manner of registering / updating email address as well as Bank details for receiving the Annual reports and Dividends when declared through Bank transfer is as under:

a. For shares held in physical mode: The Shareholders shall send an email to the companat khedekar@spiceislandsindia.com or RTA at rnt.helpdesk@linkintime.co.immentioning the Registered Folio Number and email address, self-attested copy of the pan card, address proof (aadhaar card/ voter id card/passport/utility bill) and contac number, bank account particulars – 1. Bank Name and Address 2. Bank Accour Number 3. IFSC Code 4. MICR number 5. Cancelled Cheque Leaf.

For shares held in demat mode: The Shareholders to contact their DP and register the email address and Bank account details in the demat account as per the proces advised by the DP. Members are requested to carefully read at the Notes set out in the Notice of the AGM and instructions for joining the AGM, manner of casting vote through for remote e-voting / e-voting during at the AGM.

Please write to the Company for any assistance in the matter For Spice Islands Industries Limited Place: Mumbai Dated: July 24, 2024 (Arti Lalwani) Company Secretary and Compliance Officer Membership no. A59871

इंडियन ओव्हरसीज बँक

ठाणे शाखा (००८९) अर्जन टॉवर. १ ला मजला. गोंखले रोड. नौपाडा, ठाणे, पिन ४०० ६०२, महाराष्ट्र दू.: ०२२-२५४०८९८९, ई-मेल: iob0089@iob.in

(जोडपत्र IV) कब्जा सूचना (स्थावर मिळकतीकरीता) (नियम ८ (१))

ज्याअर्थी,

निम्नस्वाक्षरीकारांनी इंडियन ओव्हरसीज बँकचे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक १८.०३.२०२४ रोजी एक मागणी सूचना जारी करून कर्जदार श्री. सुभाष बन्सीधर मिश्रा, द्वारे फ्लॅट क्र. २०६, ओम साई श्रेया अपार्टमेंट, शिवाजी नगर, जुनी बस्ती, बोईसर, पश्चिम पालघर- ४०१५०४ (यानंतर ''कर्जदार'' म्हणून संदर्भित) यांना सूचनेतील रु १९,६४,३४९.१६ (रुपये एकोणीस लाख चौसष्ट हजार तीनशे एकोणपन्नास आणि पैसे सोळा मात्र) १८.०३.२०२४ रोजीस सह रकमेची परतफेड वसुलीच्या तारखेपर्यंतचे संविदात्मक दराने पुढील व्याज आणि प्रभार इ. सह सदर सूचनेच्या प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगितले होते.

(१) सूचनेत सांगितलेल्या रकमेची परतफेड करण्यात कर्जदार असमर्थ ठरल्याने याद्वारे कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी येथे खाली वर्णन केलेल्या मिळकतीचा कब्जा त्याला/तिला सदर ॲक्टच्या कलम १३(४) सहवाचता सदर रुल्सच्या नियम ८ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून ह्या २८ मार्च, २०२२ रोजी घेतला. (२) विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येतो की, मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार करू नये आणि मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार इंडियन ओव्हरसीज बँकेच्या रक्कम रु. १९,६४,३४९.१६ (रुपये एकोणीस लाख चौसष्ट हजार तीनशे एकोणपन्नास आणि पैसे सोळा मात्र) १८.०३.२०२४ रोजीस सह त्यावरील सांपार्श्विक दराने मान्य व्याज आणि परिव्यय, प्रभार इ. सह मागणी सूचना जारी केल्यानंतर कोणतीही परतफेड केली असल्यास ती वजा करून येणाऱ्या रकमेसाठी भाराअधीन राहील कब्जा घेतावेळेच्या तारखेस थकीत रक्कम रु. २०,१६,००२.१६ (रुपये वीस लाख सोळा हजार दोन आणि पैसे सोळा मात्र) १५.०७.२०२४ रोजीस त्यावरील सांपार्श्विक दराने मान्य व्याज आणि परिव्यय, प्रभार इ.

(३) तारण मत्तांचे विमोचन करण्यासाठी उपलब्ध असलेल्या वेळेच्या संबंधात ॲक्टच्या कलम १३ च्या पोट-कलम (८) च्या तरतुर्दीकडे कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे.

स्थावर मिळकतींचे वर्णन

फ्लॅट क्र. १०६, पहिल्या मजल्यावर, ३२७.०१ चौ. फू. (चटई क्षेत्र), (ज्यात बाल्कनी क्षेत्र समाविष्टीत आहे), विंग-ए, टाईप सी, बिल्डिंग क्र. ४ मध्ये, ''जस्मिन'' अशी ज्ञात 'यशवंत संकल्प'' अशा ज्ञात कॉम्प्लेक्स मध्ये, गाव : सरावली, बोईसर, पिन- ४०१५०१ जमीनीचा सर्व्हे क्र. ५०/२, ५१/१, ५१/२, ५१/३, ५१/४, ५१/५, ५१/६, ५२/१ ५२/२, ५३, ५४, प्लॉट क्र. १ आणि २ धारकच्या त्या सर्व भाग आणि विभागाव बांधकामित आणि गाव : सरावली, तालुका : पालघर आणि जिल्हा : पालघर येथे असलेले, वसलेले आणि स्थित.

प्राधिकृत अधिकारी दिनांक: २०.०७.२०२४ ठिकाण: ठाणे इंडियन ओव्हरसीज बँक



एनपीए मैनेजमेंट ग्रुप, आईडीबीआई टॉवर, डब्ल्यूटीसी कॉम्प्लेक्स, कफ परेड, मुंबई - 400005. सीआईएन नं:: L65190MH2004GOI148838

ताबा सूचना परिशिष्ट IV, [नियम 8 (1)] (अचल मालमत्तेसाठी)

ज्याअर्थी,

निम्नस्वाक्षरीकार हे **आयडीबीआय बँक लिमिटेड** चे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन ॲ रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (५४ सन २००२) आणि कलम १३ (१२) सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ सहवाचता नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक ०६ एप्रिल, २०२४ रोजी मागणी सूचना जारी करून एमईपी इन्फ्रास्ट्रक्च डेव्हलपर्स लिमिटेडच्या (२०२३ च्या सीपी) (IB) क्रमांक ९७३ मध्ये माननीय NCLT, मंबर्ड यांच्या दिनांक 23.03.2024 च्या आदेशांद्वारे कॉर्पोरेट दिवाळखोरी निराकरण प्रक्रियेअंतर्गत], (१) आदर्श टोल आणि इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लिमिटेड (हायपोथेकेटर असल्याने), (२) एमईपी हायवे सोल्युशन्स प्रा. लिमिटेड (हायपोथेकेट असल्याने), (३) श्रीमती. तन्मयी राजाध्यक्ष (स्व. श्री गणेश गद्रे/गहाणदार यांचे कायदेशीर वारस आहेत), (४) श्री प्रणव गणेश गद्रे (स्व. श्री गणेश गद्रे/गहाणदार यांचे कायदेशीर वारस आहेत), (५) श्रीमती. सुनीता गणेश गद्रे (कै श्री गणेश गद्रे/गहाणदार यांचे कायदेशीर वारस) संदर्भात कार्यालयीन परिसमापक यांस सूचनेतील एकुण नमुद रक्कम थकीत **रु.१०४,१५,७३,१४१.३० (रुपये एकशे चार कोटी पंधरा लाख तिहत्तर हजार एकशे एकचार्ळ आणि तीस पैसे फक्त)** २३ मार्च २०२४ रोजी या रकमेची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसां करण्यास सांगितले होते.

रकमेची परतफेड करण्यास कार्यालयीन परिसमापक / कर्जदार/ गहाणदार असमर्थ ठरल्याने. कार्यालयीन परिसमापक आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा ताबा त्यांना प्रदान करण्यात आलेल्या शक्तींचा वापर करून सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट रुल्स, २००२ च्या कलम १३ च्या उपकलम (४) अंतर्गत सहवाचता नियम ८ अन्वये दिनांक **२० जुलै, २०२**४ **रोजी**

विशेषत: कार्यालयीन परिसमापक / कर्जदार / गृहाणदार आणि सर्वसामान्य जनतेस यादारे इशारा देण्यात येतो की सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा आयडीबीआय बँक लिमिटेड, २५ डिसेंबर २०२२ रोजी **रु.१०४,१५,७३,१४१.३० (रुपये एकशे चार कोटी पंधरा लाख तिहत्तर हजार एकशे एकचाळीस आणि तीस पैसे फक्त)** त्यावरील पुढील व्याज या रकमेच्या भाराअधी

तारण मत्तांच्या भरणाकरिता उपलब्ध वेळेत सदर ॲक्टच्या कलम १३ च्या उपकलम (८) च्या तरतुदीन्वर कार्यालयीन परिसमापक / कर्जदार / गहाणदारांचे लक्ष वेधण्यात येते.

<u>गहाण ठेवलेली मालमत्ता</u> . स्थावर मालमत्तेचे सर्व तुकडे आणि पार्सल म्हणजे 7 हेक्टर 77 आर + पोट खराबा 00 हेक्टर् 67 आर संपूर्णपणे मोजणारी 8 हेक्टर 44 आर असलेली शेतजमीन गेट क्रमांक 84 मध्ये समाविष्ट आहे जी पडून आहे आणि गाव ढाकाले तालुका बारामती - ढाकाले येथे आहे. जिल्हा - पुणे जो जिल्हा परिषद पुणे, तालुका पंचायत समिती बारामती, ग्रामपंचायत ढाकळे यांच्या हद्दीत आहे आणि सह उपनिबंधक बारामती यांच्या कार्यकक्षेत आहे, जिल्हा - पुणे महाराष्ट्र राज्यातील आणि खालीलप्रमाणे सीमा आहे:

(अ) पूर्वेकडे किंवा द्वारे :- गॅट क्रमांक 85.

(ब) दक्षिणेकडे किंवा दिशेने :- ओहा. (क) पश्चिमेकडे किंवा दिशेने :- गॅट क्रमांक 83 आणि 79.

(ड) वर किंवा उत्तरेकडे :- कर्हावागज शिव. सर्व इमारती, संरचना आणि त्यावर बांधलेल्या आणि / किंवा त्यावर बांधल्या जाणाऱ्या शेड्स आणि पृथ्वील जोडलेल्या किंवा पृथ्वीला जोडलेल्या किंवा स्थापित केल्या जाणा-या आणि/किंवा त्यावर स्थापित केल्य जाणाऱ्या आणि / किंवा स्थापित केल्या जाणाऱ्या सर्व वनस्पती आणि यंत्रसामग्री आणि त्यांचा प्रत्येक भाग फिक्स्चर आणि फिटिंग्ज उभारलेले/स्थापित केलेले आणि/किंवा त्यावर आणि त्याच्या प्रत्येक भागाव उभारले जाणारे/स्थापित करणे.

स्थावर मालमत्तेचे सर्व तुकडे आणि पार्सल म्हणजे 1 हेक्टर 79 एआर + पॉट खराबा 00 हेक्टर 20 आर संपूर्णपप मोजणारी 1 हेक्टर 99 एआर असलेली शेतजमीन, गेट क्रमांक 85 मध्ये समाविष्ट आहे, जो पडून आहे आणि वसलेला आहे, ढाकाले तालुका बारामती महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषद पुणे, तालुका पंचायत समिती बारामती, ग्रामपंचायत ढाकळे यांच्या हद्दीत आणि सह उपनिबंधक बारामती, जिल्हा - पणे यांच्या कार्यकक्षेत आहे आणि खालीलप्रमाणे सीमा आहे:

(अ) पूर्वेकडे किंवा द्वारे :- गॅट क्रमांक 86.

(ब) दक्षिणेकडे किंवा दिशेला :- गॅट क्रमांक 84 आणि ओढा. (क) पश्चिमेकडे किंवा दिशेने :- गॅट क्रमांक 84.

(ड) वर किंवा उत्तरेकडे :- कर्हावागज शिव.

सर्व इमारती, संरचना आणि त्यावर बांधलेल्या आणि / किंवा त्यावर बांधल्या जाणाऱ्या शेडस आणि पथ्वील जोडलेल्या किंवा पृथ्वीला जोडलेल्या किंवा स्थापित केल्या जाणाया आणि/किंवा त्यावर स्थापित केल्या जाणाऱ्य आणि / किंवा स्थापित केल्या जाणाऱ्या सर्व वनस्पती आणि यंत्रसामग्री आणि त्यांचा प्रत्येक भाग, फिक्स्चर आणि फिटिंग्ज उभारलेले/स्थापित केलेले आणि/किंवा त्यावर आणि त्याच्या प्रत्येक भागावर उभारले जाणारे / स्थापित

दिनांक: 20-07-2024 स्थळ: मुंबई

प्राधिकत अधिकारी. आईडीबीआई बैंक लि.

MKARA ओमकारा ॲसेटस रिकन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमेटेड कॉर्पोरट कार्यालय : कोहिनूर स्क्वेअर, ४७ वा मजला, एन. सी. केळकर मार्ग, आर. जी. गडकरी चौक, दादर पश्चिम, मुंबई ४०००२८. फोन : ०२२-२२६५४४०००/८०९७९९८५९६

शुद्धिपत्र आर टी स्टार सॉलिटेअर्सच्या खात्यामधील गहाण मिळकतीच्या विक्री संदर्भात १०.०७.२०२४ रोजी सदर वत्तपत्रात प्रकाशित ई-लिलाव सचनेचा संदर्भ कपया सचना खालील प्रमाणे वाचावी. 30.06.2028 सहभागी होण्याचे पत्र/केवायसी दस्तावेज/ इअरचा पुरावा ३०.०७.२०२४ रोजी सांय. ४.०० सादर करण्याची अंतिम तारीख आणि वेळ इतर सर्व अटी आणि शर्ती या १०.०७.२०२४ रोजी प्रकाशित सूचनेप्रमाणेच राहतील

सही /- प्राधिकृत अधिकारी ओमकार ॲसेट्स रिकन्स्ट्रक्शन प्रा. लि. दिनांक: २३.०७.२०२४ (ओमकारा पीएस १९/२०२०–२१, ओमकारा पीएस २०/२०२२ ट्रस्ट आणि ओमकारा पीएस २९/२०२३-२४ ट्रस्टचे ट्रस्टी म्हणून तिच्या क्षमतेत कार्यरत)

- HDFC BANK

सूचना

कुपया सूचना घ्यावी की, श्री. किशोर पंढरीनाथ पाटील, सौ. रेखा किशोर पाटील, सौ. दिप्ती राजेश बागवे, सौ. कविता प्रविण बामने आणि श्री कुलदिप किशोर पाटील, सर्व राहणार मुंबई, महाराष्ट्र यांनी श्री. भरत पंढरीनाथ पाटील, पॅन: बीपीएलपीपी५३२५एन धारक यांसह त्यांचे सर्व नाते आणि संबंध तोडले आहेत. आम्ही श्री. भरत पंढरीनाथ पाटील यांच्या कोणत्याही कृत किंवा कती करीता जबाबदार नाही. कोणतीही व्यक्ती ज्यांनी श्री. भरत पंढरीनाथ पाटील यांसह आमच्या संदर्भाशिवाय व्यवहार करत असल्यास तो त्याच्या/तिच्या स्वत:च्या जोखिमेवर करावा. २४ जलै. २०२४ रोजीस

सही/ श्री. किशोर पंढरीनाथ पाटील,

सौ रेखा किशोर पाटील

सौ. दिप्ती राजेश बागवे. सौ. कविता प्रविण बामने श्री कुलदिप किशोर पाटील is now 96 years old!

FREE PRESS JOURNAL

www.freepressjournal.in

The spirit of Mumbai

HDFC Bank Limited

Branch: Retail Portfolio Management, 2nd Floor, HDFC Spenta, Next to HDFC Bank House, Mathuradas Mill Company of Company of

Regd. Office: HDFC Bank House, Senapati Bapat Marg, Lower Parel West, Mumbai - 400013.

सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (ॲक्ट) च्या कलम १३(२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ३ अंतर्गत.

ज्याअर्थी निम्नस्वाक्षरीकार हे एचंडीएफसी बैंक लिमिटेड (पूर्वीची एचंडीएफसी लिमिटेड दिनांक पें७ मार्च, २०२३ रोजीच्या आंदेशाअन्वयं सन्माननिय एनसीएलटी-मुंबई द्वारे मंजूर एकत्रिकरण योजनेच्या आधारे एचंडीएफसी बँक लिमिटेड सह एकत्रिता) (एचंडीएफसी) वे प्राधिकृत अधिकारी या नात्यान सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट ऍएन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून सदर ॲक्टच्या कलम १३(२) अंतर्गत मागणी सूचना जारी करून खालील नमूद तपशिलांप्रमाणे कर्जदार / कायदेशीर वारस / कायदेशीर प्रतिनिधी/जामीनदार यांस मागणी सूचनेतील नमूद रकमेचा भरणा सदर सूचना तारखेच्या ६० दिवसांत करण्यास सांगत आहेत. निम्नस्वाक्षरीकार इशारा देत आहेत की, सदर सूचना सदर कर्जदार / कायदेशीर वारस/कायदेशीर प्रतिनिधी/जामिनदारांच्या शेवटच्या ज्ञात पत्याच्या जागेवर चिटकवण्यात आली आहे. सदर सचनेच्या प्रती निम्नस्वाक्षरीकारांकडे उपलब्ध आहेत आणि सदर कर्जदार / कायदेशीर वारस / कायदेशीर प्रतिनिधी/जामिनदार यांनी इच्छेनसार सदर प्रत निम्नस्वाक्षरीकारांकडन व कामकाजाच्या दिवशी सामान्य कामकाजाच्या वेळेत प्राप्त करावी.

वरीलसंबंधी, याद्वारे सदर कर्जदार/कायदेशीर वारस/कायदेशीर प्रतिनिधी / जामीनदार यांना पुन्हा सूचना देण्यात येते की, सदर सूचना प्रकाशनाच्या तारखेपासून ६० दिवसांत एचडीएफसी यांस त्यांच्या नावासमोरील सूचीतील रक्कम एकत्रित लागू असलेले पुढील व्याज, खर्च, परिव्यय आणि प्रभारासह सदर मागणी सूचनेत नमूद करण्यात आल्याप्रमाणे खालील नमूद कॉलम (क) मधील तारखेप्रमाणे देयाच्या आणि/वा मोकळे करण्याच्या तारखेपर्यंत भरणा करावा, कर्ज करार आणि सदर कर्जदारांकडून तारण म्हणून कर्जाची परतफेड करण्यास इतर कागदपंत्र/लेखी स्वरुपात निष्पादित केले असल्यास वाचावे, खालील तारण मत्ता एचडीएफसी यांस सदर कर्जदारांद्वारे गहाण देण्यात आली आहे.

कर्जवाराचे नाव / हमीदार / कायदेशीर वारस / कायदेशीर प्रतिनिधी आणि सह-कर्जदाराचे नाव	एकुण थकबाकी (रु.)	डिमांड नोटीस दिनांक	सुरक्षित मालमत्ता / स्थावर मालमत्तेषे वर्णन
) (a) (b) श्री. यारहे योगेश आर.	(क) रु. १,१४,८२,७२९/-	(ভ) 08.07.2024	(ह) फ्लॅट - 301, 301-ए, तिसरा मजला, 3, रोनक ग्लोरी, टाइप-ए, सर्वे नं. 120 / 6,7,9,121 / 1,140 / 12, गाव कोलशेत, पाटलीपाडा, घोड
- श्री. यादव अशोक रामाशराय आणि श्रीमती यादव लक्ष्मी अशोक	३१-मे-२०२४ रोजी*		रोड, ठाणे पश्चिम-400607. क्षेत्रफळ फ्लॅट- 186.97 चौ. फूट कार्पेट + 667.15 चौ. फूट कार्पेट. संपुर्ण 854.12 चौ. फूट कार्पेट फ्लॅट - 306, तिसरा मजला, विंग -बी आर्श ऐवेन्यू, सिल्वरवुड अपार्टमेंट, सर्वे नं. 56 / 10, हेद्रेपाडा, भारत कॉलेज च्या बाजुला, बदर
	रू. २४,०६,७३७/- ३१-मे-२०२४ रोजी*	08.07.2024	(पश्चिम)-421503, फ्लॅट चा क्षेत्रफळ 28.090 चो. मी. कार्पेट
श्री. उभरे प्रविण केशव आणि श्रीमती उभरे सुवर्णा केशव	रु. ७६,१३,४७८/- ३१-मे-२०२४ रोजी*	08.07.2024	फ्लॅट - 101, पहिला मजला, उमिया किरण सिएचएसएल, प्लॉट 71, सेक्टर 21, कामोठे, नवी मुंबई-410218. फ्लॅट चा क्षेत्रफळ 64.77 चौ. मी. कार्पेट
श्री. तायडे राजेश सुरेश आणि श्रीमती तायडे प्रियंका राजेश	रु. ३३,३५,४७१/- ३१-मे-२०२४ रोजी*	08.07.2024	फ्लॅट - 503, पाचवा मजला, बिल्डिंग- 4, वेदांत इंपेरियाल, डिसायर बिल्डिंग, सर्वे नं. 56 / 3, 57 / 1पी, 57 / 3, क्रिष्णा हाईट्स च्या समोर, भारत कॉलेज च्या जवळ, गाव कुलगाव, बदलापुर (पश्चिम)- 421503, फ्लॅट चा क्षेत्रफळ 43.03 चौ.मी
श्री. तांबे दत्ता मधुकर	रु. २४,२१,८८३/-	08.07.2024	फ्लॅट-301, तिसरा मजला, विंग-बी, साई दुर्गा हिल्स, प्लॉट 43 आणि 45, सर्वे नं. 50, गौतम नगर, बोपेले रोड, नेरला, ता. कर्जात-410101.फ्लॅट चा क्षेत्रफळ 27.81 चौ. मी. कार्पेट
श्री. ताकलकर जयेश सुभाष आणि श्रीमती ताकलकर पुष्पा सुभाष	39-मे-२०२४ रोजी* रु. २०,७६,९३०/-	08.07.2024	फ्लॅट-503, पाचवा मजला, शुभम करोती कॉम्प्लेक्स, बिल्डीग 4, प्लॉट 1-7, सर्वे नं. 146 / 2-4, 148 / ए4, बी1-बी7, अरविंद गुरुकु
श्री. सोलासे प्रदिप विठ्ठल आणि श्रीमती फापले प्रियंका पांडुरंग	३१-डिसेंबर-२०२३ रोजी* रु. ३०,४४,८६६/-	08.07.2024	स्कुल च्या समोर, शिरगाव, बदलापुर पुर्व-421503, फ्लॅट चा क्षेत्रफळ-484 चौ. फूट कार्पेट फ्लॅट-30, तळ मजला, सत्यज्योती सिएचएसएल, बिल्डीग-2, विंग-एच, सर्वे नं. 146 / 3+4+5बी, गाव अडाई, पनवेल-410206. फ्लॅट
श्रीमती. सिंग सुंदरम, श्री. सिंग अविनाश जगतनारायन आणि मेसर्स	३१-मे-२०२४ रोजी* रु. ४६,३६,७७४/-	08.07.2024	क्षेत्रफळ - 3882.00 चौ. फूट कार्पेट. फ्लॅट नं. 406, चौथा मजला, बिल्डीग-3, गार्डन इस्टेट कॉम्पेक्स, शाफायर सीएचएसएल, ग्लाडीस अलवर्स रोड, पोखरण रोड 2, चिताल
अनिश इंटरप्रायजेस (यांच्या द्वारे प्रो. प्रा. श्रीमती सिंग सुंदरम) श्री. शेवाळे पोपट पाटिलबा आणि श्रीमती शेवाळे मुक्ता पोपट	३१-मे-२०२४ रोजी* रु. २०,६५,०५७/-	08.07.2024	मनपाडा, ठाणे पश्चिम-421204 फ्लॅट चा क्षेत्रफळ - 492 चौ. फूट कार्पेट फ्लॅट नं. 303, तिसरा मजला, शिव गंगा सिएचएसएल, सर्वे नं. 107, 108, सेक्टर 34, कामोठे, पनवेल-410206. फ्लॅट चा क्षेत्रफळ -
श्री. शेट्टी प्रविण नारायन आणि श्रीमती शेट्टी यशवंती	३१-मे-२०२४ रोजी* रु. ४१,००,५३५/-		23 चौ. मी. बिल्ट अप
, ,	रु. ४४,००,५२५/- ३१-मे-२०२४ रोजी*		फ्लॅट नं. 2303, तेविसवा मजला, बिर्ल्डीग-12, टाइप-सी, हावरे सिटी, सर्वे नं. 19/1, 3, 8-31, 20/3-5,7,9, 21/12, 10, 14 16, 19 21,22/1,7, 23/2ए, 3ए, 4, वाडवली, ठाणे (पश्चिम) - 400615. फ्लॅट चा क्षेत्रफळ- 564 चौ. फूट कार्पेट.
श्री. शेलार निखील प्रदिप, श्रीमती. शेलार नेत्रा निखील आणि श्री. शेलार प्रदिप पांडुरंग	रू. ३५,९२,२१२/- ३१-मे-२०२४ रोजी*	08.07.2024	फ्लॅट नं - 201, दुसरा मजला, बिल्डीग-1, केशव श्रिष्टी, विंग = ए, प्लॉट बी, सीटीएस नं-407, 407 ∕ 1-ए, 562, एलबीएस मार्ग, भांड् (पश्चिम) मुंबई-400078. फ्लॅट चा क्षेत्रफळ- 69.37 चौ. मी. बिल्ट अप
श्रीमती सेनगुप्ता सदाफ सुदिप्ता आणि श्री. सेनगुप्ता सुदिप्ता ए.	रु. ३३,९३,४१८/- ३०-जून-२०२४ रोजी*	16-07-2024	
श्री. सावंत अजिनाथ महादेव	रु. ७,३१,९०६/-	16-07-2024	फ्लॅट नं -201, दुसरा मजला, कृष्णा रेसिडेंसी, प्लॉट नं. 7, सेक्टर 15, कामोठे, नवी मुंबई - 410209. फ्लॅट चा क्षेत्रफळ - 33.291
श्री. सरोदे स्वप्नील अशोक, श्री. सरोदे अशोक छब्बु आणि श्रीमती	३०-जून-२०२४ रोजी* रु. ११,०२,४९१/-	08.07.2024	मी. बिल्ट-अप फ्लॅट नं -1702, सतरावा मजला, बिल्डीग डी-5, रोनक सिटी, सेक्टर-4, सर्वे नं. 50/3/2,3/3,51/6,7, रौनक सिटी रोड, गाव वा
अत्तरदे भुमिका संजय श्री. प्रधान विशाल उल्हास आणि श्रीमती प्रधान शितल	३१-मे-२०२४ रोजी* रु. ५५,३१,२४९/-	08.07.2024	कल्यान पश्चिम - 421301. फ्लॅट चा क्षेत्रफळ - 540 चौ. फूट कार्पेट फ्लॅट -103, पहिला मजला, सुहास टेरेस सीएचएसएल, विंग-ए, सर्वे नं. 470 / 4, सीटीएस-359, भंडारवाडा, पि.जी. रोड, मालद (पश्चि
	३१-मे-२०२४ रोजी*		मुंबई - 400064. फ्लॅट चा क्षेत्रफळ - 600 चौ. फूट बिल्ट अप
श्री. पिवाल मनोजकुमार ओमप्रकाश आणि श्रीमती अनुशा मनोजकुमार	रु. ३१,५७,९४७/- ३१-मे-२०२४ रोजी*	08.07.2024	फ्लॅट- 704, सातवा मजला, बिल्डीग नं. 6, श्री अष्ठविनायक वास्तु प्रकल्प, सर्वे नं. 57, कत्राप रोड, सन-एन-शेड होटेल च्या समोर, म कार्मेल स्कुल, बेलावल्ली गाव, बदलापुर पुर्व - 421503. फ्लॅट चा क्षेत्रफळ - 546.000 चौ. फूट कार्पेट
श्री. पवार वनेत गोविंद आणि श्रीमती पवार श्रेया वनेत	रु. ११,८७,३५७/- ३१-मे-२०२४ रोजी*	08.07.2024	फ्लॅट - 201, दुसरा मजला, बिल्डीग ए-41, पोद्दार समृद्धी कॉम्पेक्स, सर्वे नं. 63-64, भिवपुरी रेल्वे स्टेशन च्या समोर, गाव गारपोली, कर्जात - 410201. फ्लॅट चा क्षेत्रफळ - 295.00 चौ. फूट कार्पेट.
श्री. पवार सुनिल काशिनाथ	रु. ३२,६५,६००/- ३१-मे-२०२४ रोजी*	08.07.2024	फ्लॅट - 401, चौथा मजला, विंग-ए, साई दुर्गा हिल्स, प्लॉट 43 आणि 45, सर्वे नं. 50, गौतम नगर, भोपेले रोड, नेरल पश्चिम जि. राय 410101. फ्लॅट चा क्षेत्रफळ - 29.58 चौ. मी. कार्पेट.
श्री. पाटिल प्रमोद रमेश आणि श्रीमती मदाने श्वेता प्रल्हाद	रू. २८,३४,५२१/- ३१-मे-२०२४ रोजी*	08.07.2024	पलॅट - 206, दुसरा मजला, विंग-ए, बिल्डींग-4 सिद्धीविनायक महिमा, सर्वे नं. 32 / 9ए आणि 32 / 9बी, गाव घोट कॅम्प (कायनावेले) तलोजा, पनवेल-410208. फ्लॅट चा क्षेत्रफळ - 30.85 चौ. मी. कार्पेट.
श्री. पाटिल पराग मधु	रु. १९,६१,६६१/- ३१-मे-२०२४ रोजी*	08.07.2024	फ्लॅट - 204, दुसरा मजला, महाविर अपार्टमेंट, न्यु शिवम सीएचएसएल, सीटीएस 405, नारायन नगर, वि.एन. पुरव मार्ग, सिओन- चुना मुंबई-400022. फ्लॅट चा क्षेत्रफळ - 490.00 चौ. फूट बिल्ट-अप
श्री. पाटिल अमोल पंढरीनाथ	रु. २८,६५,५३७/-	08.07.2024	फ्लॅट - 1008, दहावा मजला, विंग-डी, जारमीन बिल्डी, सर्वे नं. 139 / 1, 139 / 2, 55 / 5, सेक्टर 10, गाव खोनी,
श्री. पालकर मिलिंद सुरेश	३१-मे-२०२४ रोजी* रु. २,२७,३७५/-	09.07.2024	तलोजा-एमआयडीसी रोड डॉम्बीवली पुर्व- 421204. फ्लॅट चा क्षेत्रफळ- 380 चौ. फूट कार्पेट फ्लॅट नं : 402, चौथा मजला, विंग-बी, कोनार्क दर्शन - 14, जुना सर्वे नं. 378, नविन 76 / 2, केनवुड पार्क फेस- ॥ एसवीपी स्कूल ज
श्री. तिवारी कमलनाथ राधाकांत- जमीनदार श्री. पाल शशिभुषन अमरेश	३१-मार्च-२०२२ रोजी* रु. १०,५९,७०६/-	08,07,2024	गाव गोडदेव, मिरा रोड (पुर्व) - 401107. फ्लॅट चा क्षेत्रफळ - 27.88 चौ. मी. बिल्ट अप. फ्लॅट नं 2, चौथा मजला, ब्लॉक नं. 0बी07, शुभ गृह कॉम्पेक्स, सर्वे नं. गट 339-342, 343पी, 344, 306 पी, 310पी, 312 पी गा
श्री. पाल अनिल नंदलाल - जमीनदार । पत्नी / मुलगा / मुलगी / पती श्रीमती सिताप सुनिता निलेश (मृतक) आणि	३१-मे-२०२४ रोजी* रु. ४९,६८,८४१/-		खाटीवली, मुंबई नाशिक हायवे, वाशिंद - 421601. फ्लॅट चा क्षेत्रफळ - 363.46 चौ. मी. कार्पेट. फ्लॅट नं 702, सातवा मजला, श्री कॉम्ल्पेक्स, विंग सी, एफ पी 459- टीपीएस ॥, बोरीवली गोराई रोड, बोरीवली (पश्चिम), मुंबई -
श्रीमती सिताप सुनिता निलेश (मृतक) यांचे इतर ज्ञाात आणि अज्ञात कायदेशीर वारस, कायदेशीर प्रतिनिधी, उत्तराधिकारी आणि नियुक्ती	३१-मे-२०२४ रोजी*		400091. फ्लॅट चा क्षेत्रफळ - 820 चौ. फूट बिल्ट अप
पत्नी / मुलगा / मुलगी / श्री. सिंग मुकेश पारस (मृतक) आणि श्री. सिंग मुकेश पारस (मृतक) यांचे इतर ज्ञात आणि अज्ञात कायदेशीर वारस, कायदेशीर प्रतिनिधी, उत्तराधिकारी आणि नियुक्ती	रु. २७,२५,१७७/- ३१-मे-२०२४ रोजी*		फ्लॅट - 102, पहिला मजला, गिगेव विला, प्लॉट 18, सेक्टर 2, करंजडे, पनवेल-410206. फ्लॅट चा क्षेत्रफळ- 26.225 चौ. मी. कार्पेट
पत्नी / मुलगा / मुलगी / श्री. जना पिटु अजित (मृतक) आणि श्री. जना पिटु अजित (मृतक) आणि श्रीमती जना पुष्पा अजित (सह-कर्जदाराच्या क्षमतेत) यांचे ज्ञात अज्ञात कायदेशीर वारस, कायदेशीर प्रतिनिधी, उत्तराधिकारी आणि नियुक्ती	रु. ३३,००,१३९/- ३१-मे-२०२४ रोजी*	08.07.2024	फ्लॅट - 1203, बारावा मजला, सोनेट बिल्डीग, विंग ए, प्लॉट 16, सेक्टर 35-एफ, खारघर, नवी मुंबई - 410210. फ्लॅट चा क्षेत्रफळ - 40 चौ. मी. कार्पेट.
श्री. मटके आकाश आणि श्री. मटके प्रभाकर	रु. २१,०१,५३२/- ३१-मे-२०२४ रोजी*	08.07.2024	फ्लॅट - 602, सहावा मजला, विंग-आर, डाऊनटाउन केस, बिल्डिंग- ईविवा सर्वे नं. 91 / 2पीटी, 98पीटी, 150 / 4पीटी,150 / 5पीर्ट पलावा फेस-II, तलोजा बाय पास रोड, गाव खोनीताल, कल्याण डोंबीवली- 421204 फ्लॅट चा क्षेत्रफळ- 457.00 चौ.फूट कार्पेट
श्री. कोरडे महेश चंद्रकांत	रु. ११,५९,५७८/-	08.07.2024	फ्लॅट - 001, तळ मजला, बिर्ल्डींग पी-3, रोयल सिटी प्रोजेक्ट, सर्वे नं. 44 / 1बी गाव बोरशेटी, आसनगाव पुर्व, ता-शाहपुर 421603.
श्री. केलुस्कर मयुर राम आणि श्रीमती केलुस्कर रमेश राम	३१-मे-२०२४ रोजी* रु. ५४,९०,६६७/-	08.07.2024	चा क्षेत्रफळ- 21.990 चौ. मी. कार्पेट एरिया फ्लॅट - 1602, सोळावा मजला, विंग-बी, बिल्डींग सर्वे-3, मेरेथॉन नेक्सझोन, अंतीलीआ बिल्डींग, सर्वे नं. 94 / 1डी, 95 / 1, /बी,
	३१-मे-२०२४ रोजी*		95 / 4, 96, 97 / 1 / 2, 98 / 6 / ए / 1 / 2, 98 / 6 / बी, नॅशनल हायवे-4बी, पाल्सपे फाटा जवळ, कोल्खे गाव पनवेल - 410 फ्लॅट चा क्षेत्रफळ - 83.90 चौ. मी. कार्पेट
श्री. करदाते मनिष आणि श्रीमती पवार अंजली	रु. ७५,६६,५२७/- ३१-मे-२०२४ रोजी*	08.07.2024	फ्लंट - 1003, दहावा मजला, कस्तुरी हेरिटेज, प्लॉट एफ -37, सेक्टर 8, उल्वे, नवी मुंबई- 410206, फ्लंट चा क्षेत्रफळ- 586.00 फूट कार्पेट
श्री. कांबळे निलेश जगन्नाथ, श्री. कांबळे जगन्नाथ चानप्पा आणि श्रीमती कांबळे श्रद्धा जगन्नाथ	रु. १६,९१,२०१/-	08.07.2024	ु फ्लंट - 301, तिसरा मजला, टाइप-बी, बिर्ल्डींग-3, गायत्री इंद्रप्रस्त, सर्वे नं. 28 / 1(1), 29 / 1, मराठी स्कूल जवळ, गाव अडाइ, पन 410206. फ्लंट चा क्षेत्रफळ - 43.53 चौ. मी. कार्पेट
श्री. कांबळे मिलिंद प्रकाश आणि श्रीमती तांम्बगावनकर स्नेहल अशोक	३१-मे-२०२४ रोजी* रु. ३०,८७,३५१/- ३१-मे-२०२४ रोजी*	08.07.2024	पलॅट - 810, आठवा मजला, टाइप-एलआयजी, बिल्डीग-एल-02, सिडको मास हाऊसींग स्कीम, प्लॉट 6, सेक्टर 34, तालोजा, पनवेत 410208. फ्लॅट चा क्षेत्रफळ 29.60 चौ. मी. कार्पेट.
श्री. कदम रविंद्र मनोहर आणि श्रीमती गाडेकर मिनल अजय	रु. २३,९९,३१८/- ३१-मे-२०२४ रोजी*	08.07.2024	पलंट - 803, आठवा मजला, थारवानी मिलेनिअम सिटी, प्लॉट 2, विंग - ए1, अल्लुरा बिल्डींग, सर्वे नं. 63/1/1/2ए (पी), 63/1/2/2सी, 63/1/3ए,4, 64/1, 2 ए, 3 बी, 4 ए, गाव बेलवल्ली, कन्नाप पेट्रोलपंप जवळ, बिल्डींग पुर्व -421503. फ्लॅ
श्री. जुकंती मोहन राव आणि श्रीमती जुकंती रेखा	₹. ६९,४४,६७२/-	08.07.2024	फ्लॅट - 1606, सोळावा मजला, विंग-ए, विवांत बिल्डींग, लोधा स्पेन्डोरा कॉम्ल्पेक्स, सर्वे नं. 208पी, नविन 4/6/2, बाफना मोटर्स
श्री. जोगदांकर दिनेश गुंडप्पा, मेसर्स ब्लु स्टार कन्सलटन्सी (प्रो. प्रा. श्री.	३१-मे-२०२४ रोजी* रु. २५,२७,६२८/-	08.07.2024	वर्कशॉप च्या बाजुला, भयंदर पाडा, घोडबंदर रोड, ठाणे (पश्चिम) - 400601. फ्लॅट चा क्षेत्रफळ - 571 चौ. फूट कार्पेट रो हाऊस-८, कावळे रेसिडेंसि फेस-२, प्लॉट ८ आणि ९, सर्वे नं. जुना 339/1/2, नविन सर्वे नं. 98/1/2, यश नगर, रेनुका नग
जोगदांकर दिनेश गुंडप्पा) आणि श्रीमती जोगदांकर कलावती गुंडप्पा श्री. जावळे रोहित पोपट आणि श्रीमती जावळे श्रुतीका रोहित	३१-मे-२०२४ रोजी* रु. २५,०९,७२१/-		जवळ, जुले सोलापुर, मजारेवाडी, सोलापुर - 413004. फ्लॅट चा क्षेत्रफळ- 92.90 चौ. मी. कार्पेट. फ्लॅट-106, पहिला मजला, बिल्डींग एच, विंग-3, ग्रीन वुड्स इस्टेट, फेस ॥, सर्वे नं. 8 / 3+4ए आणि 4बी, गाव हेडयुटेन ता. पनवेल -
9	३१-मे-२०२४ रोजी*		410206. फ्लॅट चा क्षेत्रफळ - 27. 465 चौ. मी. कार्पेट.
श्री. जगताप सन्नी गौतम आणि श्रीमती जगताप पल्लवी सन्नी	रु. २५,३६,२३९/- ३१-मे-२०२४ रोजी*		फ्लॅट 404, चौथा मजला, बिल्डींग - ए, जिजाबाई पार्क, विंग-आर 3, सर्वे नं. 83 / 10, के.वी. पाटील नगर, म्यॉरथॉन एनएक्स जवळ, शिरगाव, बदलापुर पुर्व-421503. फ्लॅट चा क्षेत्रफळ- 29.28 चौ. मी. कार्पेट.
श्री. जाधव प्रशांत साहेबराव	रू. ३०,५०,२६१/- ३१-मे-२०२४ रोजी*		फ्लॅट नं. 802, आठवा मजला, कासा बेल्ला कॉम्ल्पेक्स, बिल्डींग - सुप्रेमा, विंग - ए, सर्वे नं. 4 / 3, 7 / 1ए, 8 / 7ए, कल्यान शिल रो खिडकालेश्वर मंदिर जवळ, गाव निलजे, डोंबिवली (पुर्व) - 421204. फ्लॅट चा क्षेत्रफळ - 439 चौ. फूट कार्पेट.
श्री. अय्यर विवेक आणि श्रीमती अय्यर मिनल विवेक	रु. ४२,०३,१२६/- ३१-मे-२०२४ रोजी*	00.01.12021	फ्लॅट नं. 404, चौथ मजला, बिल्डींग ए-8, शंखेश्वर नगर सीएचएसएल, सर्वे नं-71 (पी), रा. नांदिवली, आनंद कंपनी जवळ मनपाडा रो डोंबीवली पुर्व - 421203. फ्लॅट चा क्षेत्रफळ - 685.00 चौ. फूट बिल्ट अप.
श्री. इंगोले देवांश राजेंद्र आणि श्री.इंगोले राजेंद्र बबन	रु. १९,१५,८३३/- ३१-मे-२०२४ रोजी*	08.07.2024	फ्लॅट - 607, सहावा मजला, सर्वम, बिल्र्डींग नं. 1, विंग बी, सर्वे नं. 35/2, 35/3, 36/2 रा. कोयनावेले, पनवेल - 410206. फ्लॅट चा क्षे - 34.52 चौ. मी. कार्पेट.
श्रीमती हिर्लेकर लोचना दामोदर आणि श्री. वायदांडे संदिप सी.	रु. ३२,६७,९४१/- ३१-मे-२०२४ रोजी*	08.07.2024	पलंट - 303, तिसरा मजला, बिल्डींग-1, स्वामिनी पॅलेस सीएचएसएल, विंग= ए, दुरी कॉम्ल्पेक्स जवळ, सर्वे नं. 45/4-8,47/2.3.6.7,9, उ नगर, दिवानमान, अंबाडी रोड, वसई रोड पश्चिम, पालघर - 401202. फ्लॅट चा क्षेत्रफळ - 487 चौ. फूट बिल्ट अप.
'j	रु. ४,९२,०१५/-	08.07.2024	फ्लॅट - 105, पहिला मजला, गोल्डन वॉल, विंग बी, सर्वे नं 22/1/ए आणि 22/3/बी, गाव सोनिवली, बार्वी डॅम रोड बदलापुर
		00.07.2024	
्रेश्री. हराके रुपेश शंकर आणि श्रीमती हराके संजिवणी रुपेश अश्री. गमारे अमित उल्हास आणि श्रीमती गमारे आराध्या अमित.	३१ मे २०२४ रोजी* रु. १३,८७,४१८/-		(पश्चिम) - 421503 फ्लॅट चा क्षेत्रफळ - 19.452 चौ. मी. कार्पेट. फ्लॅट - 004, तळ मजला, विंग-ए, सत्यम शिला सिएचएसएल, टाइप ए, सर्वे नं. 72 / 4, 73 / 1बी, गाव शिरगाव, बदलापुर (पुर्व) -
 श्री. हराके रुपेश शंकर आणि श्रीमती हराके संजिवणी रुपेश श्री. गमारे अमित उल्हास आणि श्रीमती गमारे आराध्या अमित. श्री. गोहिते दिलीप सिताराम - जमीनदार 	३१-मे-२०२४ रोजी* रु. १३,८७,४१८/- ३१-मे-२०२४ रोजी* रु. ४४,०८,५३३/-	08.07.2024	(पश्चिम) - 421503 फ्लॅट चा क्षेत्रफळ - 19.452 चौ. मी. कार्पेट. फ्लॅट - 004, तळ मजला, विंग-ए, सत्यम शिला सिएचएसएल, टाइप ए, सर्वे नं. 72/4, 73/1बी, गाव शिरगाव, बदलापुर (पुर्व) - 421503. फ्लॅट चा क्षेत्रफळ - 22.57 चौ. मी. कर्पेट. फ्लॅट - 78, सातवा मजला, विंग-ए, बिल्डींग- अल्दर, प्रोजेक्ज - कल्पतरू इमेन्स, सेक्टर 4, सर्वे नं. 89/6पी, 89/8P, 90/3ए, 3ई
12 श्री. हराके रुपेश शंकर आणि श्रीमती हराके संजिवणी रुपेश 13 श्री. गमारे अमित उल्हास आणि श्रीमती गमारे आराध्या अमित.	३१-मे-२०२४ रोजी* रु. १३,८७,४१८/- ३१-मे-२०२४ रोजी*	08.07.2024 08.07.2024	(पश्चिम) - 421503 फ्लॅट चा क्षेत्रफळ - 19.452 चौ. मी. कार्पेट. फ्लॅट - 004, तळ मजला, विंग-ए, सत्यम शिला सिएचएसएल, टाइप ए, सर्वे नं. 72 / 4, 73 / 1बी, गाव शिरगाव, बदलापुर (पुर्व) - 421503. फ्लॅट चा क्षेत्रफळ - 22.57 चौ. मी. कर्पेट.

आनंद नगर, पश्चिमा सोसायटी च्या बाजुला, दहिसर पुर्व, मुंबई - 400068. फ्लॅट चा क्षेत्रफळ - 339.28 चौ. फूट कार्पेट. इंजिनिअर जतिन प्रमोद यांच्या द्वारे ॰ लागू असेल त्याप्रमाणे पुढील व्याज आणि भरणा 🗸 वसुलीच्या दिनांकापर्यतच्या आनुषंगिक खर्च, शुल्क इ. सह. सदर कर्जदार/जमीनदार/कायदेशिर वारस/कायदेशिर प्रतिनिधी वर नमूद केल्याप्रमाणे एचडीएफसी लिमिटेड कडे भरणा करण्यात असमर्थ ठरल्यास, एचडीएफसी लिमिटेड सदर अधिनियमातील अनुच्छेद 13(4) अंतर्गत व लागू नियमानुसार वरील सुरक्षित मालमत्ता/अचल मालमत्तेविरुध्द कर्जदार/जमीनदार/कायदेशिर वारस/कायदेशिर प्रतिनिधीचे खर्च व त्यांना भोगाव्या लागणा–या परिणामांवर कारवाई सुरु करतील सदर अधिनियमांतर्गत सदर कर्जदार/जमीनदार/कायदेशिर वारस/कायदेशिर प्रतिनिधीना एचडीएफसी लिमिटेडच्या लेखी पूर्व-परवानगीशिवाय वर नमूद सुरक्षित मालमत्ता/अचल मालमत्तेचे विक्री, भाडेपट्टी किंवा इतर कोणत्याही प्रकारे हस्तांतरण करण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे.

सदर अधिनियमातील तरतुर्दीचे किंवा त्यातील नियमांचे उल्लघन करणारी किंवा उल्लघन करण्यास चिथावणारी व्यक्ती सदर अधिनिमांतर्गत दिलेल्या दंडास व किंवा तुरुंगवासास पात्र ठरेल. अचुक माहिती करिता इंग्रजी मूळ मजकूर ग्राह्य केल्या जाईल. स्थान : मुंबई

रु १३,८६,०६४/-

३१-मे-२०२४ रोजी*

रु १५,१२,३७८/-

३१-मे-२०२४ रोजी*

रू. ९४,४५,५३०/-

३१-मार्च-२०२४ रोजी*

रु ५३,६८,९०७/-

३१-मे-२०२४ रोजी*

^{45.} श्री. भोसले गणेश विठोबा आणि श्रीमती भोसले पुजा गणेश

^{16.}|श्री. गुप्ता राहुल प्रेमचंद्र आणि श्रीमती गुप्ता सावित्री नरेंद्र

^{47.} | श्री. शुक्ला अंकित, श्रीमती शुक्ला अस्मिता आणि श्री. शुक्ला विद्या भुषन

48. श्री. इंजिनिअर जतिन प्रमोद आणि मेसर्स जतिन कोर्पोरेशन (प्रो. प्रा. श्री.

श्री. गुप्ता रविकुमार नटवरलाल-जमीनदार

फ्लॅट चा क्षेत्रफळ - 25.835 चौ. मी. कार्पेट.

29.06.2024 फ्लॅट - 404, चौथा मजला, विंग-ए, प्लॉटिनम घारोंडा, सर्वे नं 12 / 3, भुवनेश्वर, त्रिमुर्तिनगर, डामखाडी, रोहा, रायगड-एमएस- 402109

08.07.2024 फ्लॅट - 406, चौथा मजला, बिल्डींग ए-9, नेपच्युन स्वराज्या, विंग बी, सर्वे नं 1/3 ते 76/28, सेक्टर-2, आंबिवली रेल्वे स्टेशन जवळ,

08.07.2024 फ्लंट नं. 703, सातवा मजला, ग्लोरीस रेसिडेंसी सीएचएसएल, सर्वे नं. 328/2, सीटीएस-1426/3 बी/1 आणि 2, एन.एल. कॉम्ल्पेक्स,

फ्लॅट नं. 1804, अठरावा मजला, गॉलक्सी रॉयल, सीटीएस 49, 50 (ए), तिन डोंगरी, गाव- पाहाडी, यशवंत नगर, एस.वी. रोड, गोरेगाव

आंबिवली पश्चिम, ता - कल्यान - 421301. फ्लॅट चा क्षेत्रफळ - 233 चौ. फूट कार्पेट.

(पश्चिम), मुंबई - 400104. फ्लॅट चा क्षेत्रफळ- 71.38 चौ. मी. बिल्ट अप.

प्राधिकृत अधिकारी एच.डी.एफ.सी. बँक लि.